

MPF SYSTEMS LIMITED

(FORMERLY KNOWN AS MATHER AND PLATT FIRE SYSTEMS LIMITED)

CIN NO.: L65999MH1993PLC287894

Date: 22-05-2024

To,
The General Manager,
Listing Department, BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai- 400 001.

SCRIP CODE: 532470

Subject: Newspaper Publication of Audited financial Results for the Quarter and year ended March 31st, 2024 under regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

We refer to our letter dated 21st May, 2024 informing you about the outcome of the meeting of the committee of creditors along with suspended Board of Directors of the corporate debtor (undergoing Corporate Insolvency Resolution Process under the Insolvency and Bankruptcy Code, 2016) held on Tuesday, 21st May, 2024

In furtherance thereof and pursuant to Regulation 47 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, please find enclosed herewith copy of the advertisement published as on 22nd May, 2024 pertaining to Audited financial results of the corporate debtor for the Quarter and year ended March 31st, 2024. The advertisements were published in the following newspapers:

1. Active Times – English Daily
2. Pratahkal – Marathi Regional

You are requested to kindly take the same on record.

Thanking You.

Yours Faithfully

FOR MPF SYSTEMS LIMITED

For MPF Systems Limited

Insolvency Professional

IBBI/IPA-002/IP-N01023/2020-2021/13276

Raghunath Bhandari

Resolution Professional

Registration No. IBBI/IPA-002/IP-N01023/2020-2021/13276



Regd. Office : B-136, Ansa Industrial Estate, Opp .Axis Bank , Saki Naka, Andheri –East, Mumbai-400072

Email id: compliancempf@gmail.com: Tel No: 9223400434

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that share certificate no. 98, distinctive nos. 426 to 430 of zaini chs. Ltd. Situated at Mumbai 400612 in the name of Mrs. Sheroo Rustom Sidhwa have been reported lost and application have been made by her to the society for issue of duplicate share certificate. The society hereby invites claims or objections in writing for issuance of duplicate share certificate within the period of 15 days from the publication of this notice. If no claims, objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

For an on behalf of
Zaini Co.op.Ho..Soc.Ltd.
Sd/-
(Hon. Secretary)

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given on behalf of my client, Charkop (1) Sumanku Ltd. Co-Op. Housing Society Ltd. to the public at large that Mr. Prabhudas Jasaraj / Member of the Original Alotee / Sanghvi of the Charkop (1) Sumanku Co-Op. Housing Society Ltd. having address at Plot No. 807, Sector 06, Road RSC 53, Charkop, Kandivali (W), Mumbai - 400067 and holding Room No. B-10 of the building of the society. Further, the said room has been sold by Mr. Prabhudas Jasaraj Sanghvi to Ms. Surekha Ravikant Mahajan vide Agreement for Sale dated 31.03.1999. However, the society has not transferred the membership in the name of Ms. Surekha Ravikant Mahajan because of non-receipt of any Society membership transfer documents / MHADA transfer letter with all other requisite forms. Thereafter, Mrs. Surekha Ravikant Mahajan sold the said room to Shri. Bakul Prabhudas Gohil vide Agreement for Sale dated 14.07.2011 having its Registration No. BDR -5/06112/2011 who has obtained the MHADA transfer letter dated 22.02.2013. Based on the MHADA transfer dated 22.02.2013, the society has transferred the membership in the name of Shri. Bakul Prabhudas Gohil on 14.08.2013 through Society's General Body approval. Subsequently, Shri. Bakul Prabhudas Gohil is now intending to sell the said room to the prospective buyer for which he has approached the Society for issuing "No-Objection Certificate" for Sale of said Room and for MHADA transfer. Therefore, all persons having any claim on the said room or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, lien, maintenance, possession, gift, trust, easement or otherwise are requested to inform me about the same in writing at our office, Gangan Legal Associates, D-44, Gaganan Vijay CHS Ltd., Plot No. 437, Behind Saraswat Co-op Bank Ltd., Sector 4, Charkop, Kandivali (West), Mumbai - 400 067, together with notarized true copies of the documents in support of such claim within 14 (fourteen) days from the publication hereof. Any claim received after the aforesaid period and/or without notarized true copies of the documents in support of such claim shall not be taken into consideration and any such claim shall be deemed to have been waived.

Sd/-
For Gangan Legal Associates
Adv. Nিকেতা V. Gangan
Advocate High Court, Legal
Advisors and Consultant
Mob : 9819868452
Email : nিকেতা@ganganlegal.com
Dated:22.05.2024 Place:Mumbai

PUBLIC NOTICE

This Public Notice is issued under instructions and on behalf of my client Mrs. RIBEKA ADARSH RAIDURG nee RIBEKA VIJAY ADBOLE, in respect of Flat No. 403, 4th Floor, A Wing, Sai Shradhdha Apartments, Malad Malwani Sai - Shradhdha Co-operative Housing Society Ltd., RSC - 2, Malwani, Malad (West), Mumbai - 400 095, admeasuring 45.72 Sq. Mtrs. Built Up Area, situated on Plot of Land bearing C. T. S. No. 3525/2 (Part), Survey No. 283 of Village Malwani, Taluka Borivali, M. S. D., alongwith Five fully paid up Shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 101 to 105 (both inclusive) under Share Certificate No. 021 (hereinafter collectively referred to as the Said Flat).

That my client's parents Mrs. SHASHIKALA V. ADBOLE and Mr. VIJAY M. ADBOLE, were the joint owners of the above Said Flat having 50% share each and as such owners they were members of Malad Malwani Sai - Shradhdha Co-operative Housing Society Ltd., registered under Maharashtra Co-operative Societies Act, 1960 vide Registration No. MUM/TNA/MHAD/HSG/TC/12688/2009-2010 DT 11.12.2009.

That my client's father Mr. VIJAY M. ADBOLE alias Mr. VIJAY MADHUKAR ADBOLE died intestate on 03.06.2021 at Mumbai, Maharashtra leaving behind (1) Mrs. SHASHIKALA V. ADBOLE (Wife), and (2) Mrs. RIBEKA ADARSH RAIDURG nee RIBEKA VIJAY ADBOLE (Married Daughter), as his only legal heirs and representatives as per the personal law by which he was governed.

That out of the abovesaid legal heirs Mrs. SHASHIKALA V. ADBOLE alias Mrs. SHASHIKALA VIJAY ADBOLE (Wife), now wants to release her share of rights inherited by her through the said Deceased in the Said Flat alongwith Said Shares and Interest in the capital of the society in favour of my abovesaid client Mrs. RIBEKA ADARSH RAIDURG nee RIBEKA VIJAY ADBOLE.

If any other person/s or financial institution/s has/have any claim by way of inheritance, maintenance, sell, release, gift, mortgage, lien, trust, si pendens or in any other manner whatsoever nature in respect of the Said Flat through the said deceased Mr. VIJAY M. ADBOLE alias Mr. VIJAY MADHUKAR ADBOLE, may send their claim/s alongwith necessary documentary proofs to the undersigned within 15 days from the date hereof at Room No. 330, Plot No. 05, Gate No. 05, O. C. C., Malwani, Malad (West), Mumbai 400 095, otherwise their claim/s shall be deemed to be waived and my client shall proceed to execute and register the Release Deed and subsequently the society and other competent authority shall transfer right, title, share of the said Deceased in the Said Flat alongwith Said Shares and Interest in the capital of the society in favour of my abovesaid client Mrs. RIBEKA ADARSH RAIDURG nee RIBEKA VIJAY ADBOLE.

Sd/-
(AKSHAY R. LOKHANDE)
Advocate High Court
Mob. No. 8692849965
Date : 22.05.2024
Place : Mumbai

SPS FINQUEST LIMITED
R-514, 5th Floor, Rotunda Building, B. S. Marg, Fort, Mumbai 400 001. CIN L6120M11996PLC098051
Email ID: info@spfinquest.com Website: www.spfinquest.com, id No. 022-22724888

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 (1) (a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, May 28, 2024 inter alia to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and Year Ended 31st March, 2024.

This notice is also available at the website of the Company (www.spfinquest.com) and at the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed: BSE Limited (www.bseindia.com).

FOR SPS FINQUEST LIMITED
(Girish Tulshiram Jajoo)
Managing Director
DIN: 03108620
Place: Mumbai
Date: 21.05.2024

Bank of Baroda
JANGID HEIGHTS, SHOP NO. 4 TO 8, NEAR CINE WONDER, KAPURBAWDI, THANE-WEST, MAHARASHTRA - 400607
Phone : 022-25893877
Email: vijtag@bankofbaroda.co.in

Possession Notice (For Immovable Property only)

[Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002] Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda, JM Road, Bhandup West Branch, Mumbai, Maharashtra 400078 under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 29.02.2024, calling upon the Borrowers: Mr. Kailash Solanki, Flat No.003, Ground Floor, Poonam Avenue Building, H Wing, Global City, Virar(West)-401305, (Borrower) and Mrs. Sangita Kailash Solanki, W/o: Mr. Kailash Solanki Flat No.003, Ground Floor, Poonam Avenue Building, H Wing, Global City, Virar(West)-401305, (Co-borrower) to repay the amount mentioned in the notice being Rs.18,43,118.59 (Rupees Eighteen Lakhs Forty Three Thousand One Hundred Eighteen and Paise Fifty Nine Only) as on 29.02.2024 together with further interest thereon at the contractual rate plus costs, charges & expenses till date of payment with 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrowers, Mortgagees having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers, Mortgagees and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rule on this 18th day of May of the year 2024.

The Borrowers, Mortgagees in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs.18,43,118.59 (Rupees Eighteen Lakhs Forty Three Thousand One Hundred Eighteen and Paise Fifty Nine Only) Plus unapplied interest and other charges if any till the date of realization.

The Borrower's and Mortgagee's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:
All that part and parcel of the property consisting of residential Flat No.003, Ground Floor, admeasuring about Carpet area 399.44 Sq.ft. H wing Building Poonam Avenue F-2 situated at Plot S. No. 5, 5B, 5D, 5E, 5G Viva College Road, Global City Virar (West) 401303, Thane District, having limits of Dongare, Taluka Vasai, Registered Sub Dist. and District of Palghar.

Boundaries of the property:
North: Municipal Road
South: Bachraj Life space
East : Cosmos square/Sandyadi Hospital
West : Rustomji Project

Boundaries of Flat:
North : Common Passage
South : Open
East : Flat No.004
West : Flat No.002

Date : 15.05.2024
Place : THANE
Authorized Officer
BANK OF BARODA

Public Notice for Legal Heirship
This is to inform you that by an Instrument dated 20th day of December, 1984 Between Smt. Fareeda W/o. Mehmod Mahim herein referred to "Seller" of the First Part and Mr. Shafi Malik and Tahera Malik herein referred to as "The Purchasers" of the Second Part. Mr. Shafi Malik and Tahera Malik were the owners of the Flat No. 401, 4th Floor, A Wing, Building No. 21, Milind Co-operative Housing Society Limited, Kapadia Nagar, C. S. T. Road, Kuria (West), Mumbai - 400070, holding Five paid up shares of rupees fifty each bearing numbers 121 to 125 entered in the shares certificate number 25 and interest in the property admeasuring area 785 Sq. Feet. i.e. 72.96 Sq. Mtrs. Built up Situated at Survey No. 198(Part), C.T.S. No. 26 of Village - Kuria 4, Taluka - Kuria, Mumbai Suburban District Mr. Mohd Shafi Malik died on 03/04/2012 after the death of Late Mr. Mohd Shafi Malik his legal heirs 1) Mrs. Tahera Mohammed Shafi Malik, age 71 Years (Wife), 2) Mrs. Rukhsana Amjad Ali Malik, age 53 Years (Daughter), 3) Mrs. Naima Junaid Ahmed Malik, age 47 Years (Daughter), 4) Mr. Nafis Ahmed Mohammed Shafi Malik, age 47 Years (Son), 5) Mr. Razi Ahmed Mohammed Shafi Malik, age 45 Years (Son), 6) Mrs. Sabiha Hussain Khan, age 45 Years (Daughter), 7) Mrs. Zubaida Habibur Rehman Malik, age 43 Years (Daughter), 8) Mrs. Ayesha Firoz Malik, age 39 Years (Daughter), 9) Mrs. Arifa Ziaulhaque Malik, age 39 Years (Daughter), 10) Mrs. Arshiya Usman Gani Malik, age 34 Years (Daughter), 11) Mr. Shadab Ahmed Mohammed Shafi Malik, age 34 Years (Son), 12) Mrs. Habiba Ikram Khan, age 32 Years (Daughter), 13) Miss. Sharifa Mohammed Shafi Malik, age 31 Years (Daughter). If any person has any right, title, interest, claim, demand etc. of any nature whatsoever in respect of this property he/she should file his/her objection in writing to the undersigned within 7 days of this notice filing which my client shall proceed for process title clearance and name transfer on share certificate of the said property.

Sd/-
(Yogesh R. Kolge)
Advocate

Place : Kuria, Mumbai
Date : 21/05/2024

CHANGE OF NAME
I Namrata Narendra Mantli is legally wedded Spouse of no. 13686740N EX Hav. Mantli Narendra Prabhakar Ex Servicemen Indian Army and Presently Resident of Room No. 01, Mantli House, Mukta Devi Wadi, Opp. M S E B Building, Sion-Chunabhatti, Mumbai, Pincode - 400022. I have changed my Dob from 20/07/1970 to New Dob is 30/07/1966 as per vide affidavit No- 02AB 309774 Dated 21/05/2024
Date : 22.05.2024

CHANGE OF NAME
I, VIKRAM BHATI S/o PRATAP SINGH BHATI residing at G 812 Nakshatra, Samarvani Silvassa DNH & DD have changed My Name to VIKRAM SINGH BHATI Vide Affidavit E-Stamp No. 0024766851, Dated 14.05.2024.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that mentioned property belongs to Mr. Asit Jayantilal Kotthari Aged 60 years Bearing UID No. 2800 3169 6357, Pan No: AACPK2277P Property Address: Flat No: 14, Admeasuring 310.00 Sq. Fts. equivalent to 28.8 Sq. Mtrs. Carpet area, 01st Floor, in the building known as "Radha Niwas Co-Operative Housing Society Ltd." situated at Pal Nagar, Borivali (West), Mumbai 400 092, standing on all the piece or parcel of plot standing on all the piece or parcel of plot of land admeasuring about 17990 Sq. Yards and bearing Survey No: 186, Hissa No.1 & 2 (Part) & Survey No. 227, Hissa No. 2 (Part) & bearing New City Survey No. 24471 to 06999-0008 at Village - Eksar, Tal. Borivali, Dist. Mumbai within the area of Sub-registrar Mumbai. It is further stated that executing Articles of Agreement dated 22/04/1985 by Messrs. Pal & Co. through its partners Bhiku Pundlik Pai Dhungat, Muktabai W/o Bhiku Pundlik Pai Dhungat, Shri. Vallabh Bhiku Pai Dhungat, Raghunath Bhiku Pai Dhungat, Hiralal Panachand Shah, Jivkorai W/o. Hiralal Panachand Shah Kanubhai Hiralal Shah & Vinubai alias Vinod Hiralal Shah as the Sellers to Shri. Sureshchandra V. Sangan and Smt. Dipti S. Sangan the Joint Purchasers. (the mentioned document was unregistered). It is further stated that Executing Agreement for Sale dated 25/07/2001 the same Flat was sold by Shri. Sureshchandra V. Sangan & Smt. Dipti S. Sangan to Smt. Danyanti Jayantilal Kotthari & Shri. Jayantilal Pannalal Kotthari (the mentioned document was unregistered). Late Jayantilal Pannalal Kotthari (Father) Died intestate on 02/02/2010, Late Danyanti Jayantilal Kotthari (Mother) Died Intestate on 28/10/2012. Out of the Said Wedlock they had 03 Children i.e. a) Miss. Murali Alias Mutu Jayantilal Kotthari-Deceased Daughter b) Mrs. Anita Rajesh Shah-Decessed Daughter c) Mr. Asit Jayantilal Kotthari-Surviving Son, Miss. Murali Alias Mutu Jayantilal Kotthari (Passed away Unmarried), Mrs. Anita Rajesh Shah Passed away on 07-02-2003 hence her husband i.e. Mr. Rajesh B. Shah by Virtue of Release Deed Dated 30/09/2015 Document Registration No: BRL-2-73977/2015 released their Part of Share in the above mentioned Property to Mr. Asit Jayantilal Kotthari. Late Danyanti Jayantilal Kotthari (Mother) had already nominated her Son's name i.e. Mr. Asit J. Kotthari in the Society Records, considering all the above aspects Mr. Asit Jayantilal Kotthari became the 100% owner of the above mentioned Flat Hence it Clear that Mr. Asit Jayantilal Kotthari holds 100% property rights of the above mentioned property as he is the only Surviving Legal heir. Mr. Asit Jayantilal Kotthari now willing to Sell/Dispose of the above mentioned property. Any person or persons apart from the names mentioned having any claim, rights, title, interest and demand whatsoever in the above mentioned property, hence they can claim within 15 days from the date of this advertisement published.
Place: Mumbai ; Date: 22 / 05 / 2024.
Sd/- Advocate Chetan L. Yadav
Tapovan, Madhav Dham, Beside Hanuman Temple, Malad (East), Western Suburbs, Mumbai 400037. Contact No- 9996634029

Canara Bank
Asset Recovery Management (ARM) II Branch, A-27, 1st Floor, HauzKhas, New Delhi-110016
Email: cb3038@canarabank.com, # 011 26523891

POSESSION NOTICE [SECTION 13(4)]
(For Immovable property)
Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Canara Bank under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 06.01.2024 calling upon the borrower M/S FUCON TECHNOLOGIES LTD(borrower), Mr. Rahul Parikh S/o Shri Anu Bhai Parikh (Director/Guarantor), Mrs. Deep Parikh w/o Mr. Rahul Parikh (Director/Guarantor), Mrs. Gurmeet Verma W/o Mr. Dhakam Pal Verma (Guarantor) to repay the amount mentioned in the notice, being Rs 24,71,30,600.05 (Rupees Twenty Four Crore Seventy one Lakh Thirty Thousand Six hundred and paise five Only) as on 31.12.2023 with incremental expenses, cost, charges etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower (s)/Co borrower (s)/mortgagor (s) have failed to repay the amount, notice is hereby given to the borrower (s)/Co borrower (s)/mortgagor (s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 18th day of May of the year 2024.

The borrower (s)/Co borrower (s)/mortgagor (s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank for an amount of Rs 24,71,30,600.05 (Rupees Twenty Four Crore Seventy one Lakh Thirty Thousand Six hundred and paise five Only) as on 31.12.2023 with incremental expenses, cost, charges etc. The borrower (s)/Co borrower (s)/mortgagor (s)'s attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
1. Property at Unit No. 105, on First Floor, in the Building Known as New Apollo Estate Premises Co-op. Society Ltd, situate, lying and being at 23, Avadh Narayan Tiwari Marg Mogra Lane, Andheri (E) Mumbai 400069 admeasuring 19.10 sq mtr. C.T.S No 117 Mogra Village Taluka Andheri.
2. All those Premises being Unit No.310-311 admeasuring 711 Sq Ft of Carpet area along with 1 Mechanical Car Parking spaces in a Building Known as, Hub Town Viva, (Sale Building No 1) situated at W.E Highway Jogeshwari (East), Mumbai 400060
Date : 18-05-2024. Place : Mumbai
Authorized Officer, Canara Bank

BAJAJ FINANCE LIMITED
Corporate Office: 3rd Floor, Panchshil Tech Park, Viman Nagar, Pune-411014, Maharashtra.
Branch Office: Vinnoco Towers, A Wing, 1st Floor, Railway Station to Bus Stand Road, Amravati 444601

POSESSION NOTICE
Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ FINANCE LIMITED (BFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002, (Appendix-IV) (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s)/Co Borrower(s)/Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s)/Co Borrower(s)/Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Co Borrower(s)/Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BFL for the amount(s) as mentioned herein under with future interest thereon.

Name of the Borrower(s) / Guarantor(s) (LAN No, Name of Branch)
Branch : AMRAVATI (LAN No. 478LAP31788790)
1. MYS SHRI KRISHNA CREATION (Through its Proprietor/Authorized Signatory/Managing Director)(Borrower) At Block No E, Shop No. 79, Buyasol, Near, Nanegaon Part-2, Tah. & Dist. Amravati, Amravati Complex, Nanigaon Path, Amravati-444601.
2. RAM NANDLAL NANWANI (Co-Borrower) 2 To 3 A/L Both The Above At Kanwar Nagar, 1st Line Amravati-444606
3. MEENA RAM NANWANI (Co-Borrower)

Date: 22.05.2024 Place:- AMRAVATI Authorized Officer Bajaj Finance Limited

MPF SYSTEMS LIMITED
(PREVIOUSLY KNOWN AS MATHER AND PLATT FIRE SYSTEMS LIMITED)
CIN: L65990MH1993PLC287894
Regd. Office : B-136, Ansa Industrial Estate, Opp. Axs Bank, Sakl Naka, Andheri-East, Mumbai-400072
Email ID: compliancempf@gmail.com; Tel No: 9223400434

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH 2024

Particulars	Standalone (in Lacs)				
	Quarter Ended 31.03.2024	Quarter Ended 31.12.2023	Quarter Ended 31.03.2023	Year Ended 31.03.2024	Year Ended 31.03.2023
Total income from operations (net)	(9.99)	15.90	0.32	(3.89)	(8.85)
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(9.99)	15.90	0.32	(3.89)	(8.85)
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(9.99)	15.90	0.32	(3.89)	(8.85)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary Items)	(9.99)	15.90	0.32	(3.89)	(8.85)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary Items)	(9.99)	15.90	0.32	(3.89)	(8.85)
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Equity Share)	17.01	17.01	17.01	17.01	17.01
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	(142.44)	(132.45)	(138.55)	(142.44)	(138.55)
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	-	9.34	0.19	-	-
Basic:	-	9.34	0.19	-	-
Diluted:	-	9.34	0.19	-	-
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)	-	9.34	0.19	-	-
Basic:	-	9.34	0.19	-	-
Diluted:	-	9.34	0.19	-	-

Notes:
1) Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.
2) The above results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements), 2015 have been reviewed & approved by the Committee of Creditors constituted as per Insolvency & Bankruptcy Code, 2016 along with suspended board of directors in their meeting held on 21st May, 2024. The financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 7 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016. The current quarter results have been reviewed by the Statutory Auditors of the Company.
3) The company operates in only one of the segment and therefore disclosure under Ind AS-108 'Operating Segment' is not required.
4) An Application was filed by M/s. Power Finance Limited through its Director as a Financial Creditor under Section 7 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 read with rule 4 of Insolvency and Bankruptcy (Application to Adjudicating Authority) Rules, 2016 before this Hon'ble Tribunal for the initiation of the Corporate Insolvency Resolution Process of the Corporate Debtor. The Adjudicating Authority admitted the aforesaid application vide order dated 8th November, 2023 and directed that CIRP of the Company be commenced and appointed Mr. Raghunath Bhandari, as Interim Resolution Professional (IRP). The moratorium order dated 8th November, 2023 was initiated by Financial Creditor to IRP on 10th November, 2023. Pursuant to the Insolvency Commencement Order and in line with the provisions of the Code, the powers of the Board of Directors were suspended and the same were exercised by IRP/IRP.

For MPF Systems Ltd (a Company under Corporate Insolvency Resolution Process by an order dated November 08, 2023) (Suspended during CIRP)
Sd/- Sd/- Sd/-
Raghunath Bhandari Lokanath Mishra
Resolution Professional Director
IBBI Regn No: IBBI/IPA- 002/PA-NO. 1023/2020-2021/13276
Place: Mumbai Place: Mumbai Place: Mumbai
Date: 21/05/2024 Date: 21/05/2024 Date: 21/05/2024

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

mentioned property belongs to Mr. Asit Jayantilal Kotthari Aged 60 years Bearing UID No. 2800 3169 6357, Pan No: AACPK2277P Property Address: Flat No: 14, Admeasuring 310.00 Sq. Fts. equivalent to 28.8 Sq. Mtrs. Carpet area, 01st Floor, in the building known as "Radha Niwas Co-Operative Housing Society Ltd." situated at Pal Nagar, Borivali (West), Mumbai 400 092, standing on all the piece or parcel of plot standing on all the piece or parcel of plot of land admeasuring about 17990 Sq. Yards and bearing Survey No: 186, Hissa No.1 & 2 (Part) & Survey No. 227, Hissa No. 2 (Part) & bearing New City Survey No. 24471 to 06999-0008 at Village - Eksar, Tal. Borivali, Dist. Mumbai within the area of Sub-registrar Mumbai. It is further stated that executing Articles of Agreement dated 22/04/1985 by Messrs. Pal & Co. through its partners Bhiku Pundlik Pai Dhungat, Muktabai W/o Bhiku Pundlik Pai Dhungat, Shri. Vallabh Bhiku Pai Dhungat, Raghunath Bhiku Pai Dhungat, Hiralal Panachand Shah, Jivkorai W/o. Hiralal Panachand Shah Kanubhai Hiralal Shah & Vinubai alias Vinod Hiralal Shah as the Sellers to Shri. Sureshchandra V. Sangan and Smt. Dipti S. Sangan the Joint Purchasers. (the mentioned document was unregistered). It is further stated that Executing Agreement for Sale dated 25/07/2001 the same Flat was sold by Shri. Sureshchandra V. Sangan & Smt. Dipti S. Sangan to Smt. Danyanti Jayantilal Kotthari & Shri. Jayantilal Pannalal Kotthari (the mentioned document was unregistered). Late Jayantilal Pannalal Kotthari (Father) Died intestate on 02/02/2010, Late Danyanti Jayantilal Kotthari (Mother) Died Intestate on 28/10/2012. Out of the Said Wedlock they had 03 Children i.e. a) Miss. Murali Alias Mutu Jayantilal Kotthari-Deceased Daughter b) Mrs. Anita Rajesh Shah-Decessed Daughter c) Mr. Asit Jayantilal Kotthari-Surviving Son, Miss. Murali Alias Mutu Jayantilal Kotthari (Passed away Unmarried), Mrs. Anita Rajesh Shah Passed away on 07-02-2003 hence her husband i.e. Mr. Rajesh B. Shah by Virtue of Release Deed Dated 30/09/2015 Document Registration No: BRL-2-73977/2015 released their Part of Share in the above mentioned Property to Mr. Asit Jayantilal Kotthari. Late Danyanti Jayantilal Kotthari (Mother) had already nominated her Son's name i.e. Mr. Asit J. Kotthari in the Society Records, considering all the above aspects Mr. Asit Jayantilal Kotthari became the 100% owner of the above mentioned Flat Hence it Clear that Mr. Asit Jayantilal Kotthari holds 100% property rights of the above mentioned property as he is the only Surviving Legal heir. Mr. Asit Jayantilal Kotthari now willing to Sell/Dispose of the above mentioned property. Any person or persons apart from the names mentioned having any claim, rights, title, interest and demand whatsoever in the above mentioned property, hence they can claim within 15 days from the date of this advertisement published.
Place: Mumbai ; Date: 22 / 05 / 2024.
Sd/- Advocate Chetan L. Yadav
Tapovan, Madhav Dham, Beside Hanuman Temple, Malad (East), Western Suburbs, Mumbai 400037. Contact No- 9996634029

CHANGE OF NAME
I, VIKRAM BHATI S/o PRATAP SINGH BHATI residing at G 812 Nakshatra, Samarvani Silvassa DNH & DD have changed My Name to VIKRAM SINGH BHATI Vide Affidavit E-Stamp No. 0024766851, Dated 14.05.2024.

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED
Corporate Office: Cerebrum IT Park B2 Building 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014, Branch Office: 7th Floor, Sumar Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankash Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059, INDIA

POSESSION NOTICE
U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002, (Appendix-IV) (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s)/Co Borrower(s)/Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s)/Co Borrower(s)/Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Co Borrower(s)/Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BFL for the amount(s) as mentioned herein under with future interest thereon.

Name of the Borrower(s) / Guarantor(s) (LAN No, Name of Branch)
Branch : MUMBAI (LAN No. 405HSLEH992642)
1. Rocky Gurumukhdas Bajaj (Borrower) 2. Bhardi Rocky Bajaj (Co-Borrower) Both At 302 Rakhee Chs Kuria Chs Camp Near Kalimata Tmpl, Ulhas Nagar Thane, Maharashtra-421005

Date: 22.05.2024 Place:- THANE Authorized Officer Bajaj Housing Finance Limited

GSL SECURITIES LIMITED
CIN : L65990MH1994PLC077417
1/25 & 1/26, 1st Floor, Tardeo Airoondintal Market Society, Tardeo Road, Mumbai - 400 034
Tel No: 022-23516166 Email: gslsecuritiesltd@gmail.com Website: www.gslsecurities.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2024 (Rs. In Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended		
		31.03.24 Audited	31.12.23 Unaudited	31.03.23 Audited	31.03.24 Audited	31.03.23 Audited
1	Total Income from Operations	-4.05	8.35	8.21	18.71	22.63
2	Other Income	64.61	0.04	0.03	64.89	0.54
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	53.63	1.52	-0.18	55.21	-11.27
4	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	53.63	1.52	-0.18	55.21	-11.27
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	45.01	1.52	-0.18	46.58	-11.28
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-0.16	2.01	-7.92	25.42	-23.77
7	Equity share capital	325.00	325.00	325.00	325.00	325.00
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance sheet of previous year)	243.77	243.93	218.35	243.77	218.35
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	1.38	0.05	-0.01	1.43	-0.35
(a)	Basic	1.38	0.05	-0.01	1.43	-0.35
(b)	Diluted	1.38	0.05	-0.01	1.43	-0.35

The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Yearly Audited Financial Results are available on the Stock Exchange website: www.bseindia.com and on the company website: www.gslsecurities.com

1) The above Audited results were taken on record by the Board of Directors of the company in its meeting held on 21st May, 2024.
2) Provision for Income Tax has been made for the current year.
3) Provision for Deferred Tax has been made on the timing difference on account of depreciation on Fixed Assets.
4) The Company operates in only one segment (i.e. financial activities)
5) Figures for the previous period are regrouped/rearranged wherever necessary.
6) The figures of the last quarter are the balancing figures between Audited figures in

